

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ / ४२७ / २०२२
दिनांक: २८ / १२ / २०२२

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीओ०१०५४६७०० (४८/०६९५) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम.जगदीश तुकाराम ब-हाटे अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ ४४८ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा खातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री/श्रीम. किशोर तुकाराम ब-हाटे राहणार. हाउस अपो. बॅरेक-१६५८ योगेश नगर उल्हासनगर-४ यांनी दिनांक: १४/१२ / २०२२ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र.४१२०२२०००२२१०७ सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. किशोर तुकाराम ब-हाटे अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. जगदीश तुकाराम ब-हाटे (लिहून देणार) व श्री./श्रीम. किशोर तुकाराम ब-हाटे (लिहून घेणार) यांचे दरम्यान सि. नं. दिनांक: २०/११/२००६ रोजीचे खरेदीखताची छायांकित प्रत.

क) नोटरी श्री. यशवंत गायकवाड यांचे समक्ष (अ. क्र. ३३९ दिनांक: ०८/१०/२०२२) करण्या आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत.

ड) दिनांक: ११/१०/२०२२ रोजीचे बिल्लंबातमी या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

इ) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: १३/१०/२०२२

उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

वनिता डगळे
लिपीक

४) सदर मिळकत श्री./श्रीम. किशोर तुकाराम ब-हाटे यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीओ०१०५४६७०० (४८/०६९५) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री./श्रीम. किशोर तुकाराम ब-हाटे या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्राच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीओ०१०५४६७०० (४८/०६९५) अन्वये नोंद असलेल्या मालमत्ताकरीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. किशोर तुकाराम ब-हाटे या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळाली.

आर. डी. आकाड
कर निरीक्षक

मनोज गोकलानी
उप कर निरीक्षक व संकलक

जेठानंद करमगंधानी
कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	5100
Receipt No.	105581/2020
Date	08/02/2023
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT-7: 427 :2022

Token No. 4120220022107-

To,

Date: 06/01/2023

Sr. No: 48/0695

Shri/Smt. Kishor Tukaram Barhate

HOUSE OPP. BK-1658 YOGESH NAGAR

Ulhasnagar - 421004.

Sub : Mutuation of Entry as a Owner/ **Occupier** in respect of Property bearing Sr. No. 48CO010546700 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated. 14/12 /2022

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. JAGDISH TUKARAM BARHATE Under Serial No. 0695 Ward. 48 Prop.No- 48CO010546700 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents

- | | | |
|---|-----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance. | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----- | No.----- | Dt. ----- |
| 10. Possession Letter | No.----- | Dt. ----- |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No. 339 | Dt. 08/10/22 |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. Bittanbatmi | No.----- | Dt. 11/10/22 |
| 13. Notary Gift Deed /Release deed/ Registered Will | No.----- | Dt. ----- |
| 14. Applicant Pratidyapatra | No.----- | Dt. 13/10/22 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. | No. ----- | Dt. 20/11/06 |

Agreement For Sale .

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

K. B. Barhate

6-01-2023



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation